



KMM 2015, Break Your Chains

SESSION PLAN

PART 1 - Pantomime	(4 minutes)
PART 2 - Visualisation Exercise	(16 minutes)
PART 3 - KMM Letter & Questionnaire	(10 minutes)
PART 4 - Don't Beg. Earn!	(5 minutes)
PART 5 - BRAIN TATTOOS	(5 minutes)

PART 1 - Pantomime

आयुष्यातील सर्वात महत्वाचा गुण म्हणजे धैर्य. बदल आवश्यक आहे असा विश्वास / श्रद्धा असणं. आपण बदलण्यासाठी / बदलाव घडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

Pantomime - मुकनाट्य - जंगलातील प्राणी. रेल्वे स्थानक.

PART 2 - Visualisation Exercise

तुमचं उज्वल भवितव्य रेखाटा (मोठं स्वप्न बघा. त्याचं चित्र काढा) त्यांना घाडसी होण्यासाठी प्रेरीत करा)

तुम्ही साखळदंडाने जखडले (बांधले) आहात असं स्वतःचं चित्र काढा. (त्यांना घाडसी व्हायला सांगा. प्रामाणिकपणासाठी धैर्य लागतं)

PART 3 - KMM Letter & Questionnaire

पत्र।

Give them the feedback forms (संपर्क पत्रीका)

PART 4 - Don't Beg. Earn!

विश्वास ठेवा तुम्ही विशेष व्यक्ती आहात. हाच आहे संपूर्ण खेळ. तुम्ही विश्वास ठेवला तुम्ही सर्वसाधारण व्यक्ती आहात तर तुम्ही सर्वसाधारण (व्यक्ती म्हणूनच) आयुष्य जगाल.

भिक मागू नका. कमवा!

PART 5 - BRAIN TATTOOS

वर्गातील विद्यार्थ्यांना Brain Tattoo विचारा। किमान एक गोष्ट त्यांना लिहायला सांगा जी ते आज शिकले.
